



JAGDAMBA EDUCATION SOCIETY'S SANTOSH N. DARADE POLYTECHNIC

At. Babhulgaon, Tel. Yeola - 423 401



CENTRAL LIBRARY



Please consider the environment before printing...

दिनांक:- 07 / 04 / 2025

World Health Day 2025

जागतिक आरोग्य दिन २०२५



Theme 2025: 'Healthy Beginnings, Hopeful Futures'

प्रस्तावना:

07 April World Health Day: दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवसाचे सेलिब्रेशन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुरू केले होते, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. जागतिक आरोग्य दिन पहिल्यांदा 1950 मध्ये साजरा करण्यात आला. चला जाणून घेऊया या दिवसाबद्दल..

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आहे. हा दिवस आरोग्याशी संबंधित विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याची आणि लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करण्याची संधी आहे. दरवर्षी, WHO या दिवसासाठी एक विशेष थीम निवडते जी सार्वजनिक आरोग्यासाठी प्राधान्य क्षेत्र प्रतिबिंबित करते. आरोग्य धोरणे आणि कार्यक्रम घडवण्यात जागतिक आरोग्य दिन महत्त्वाची भूमिका बजावतो.

जागतिक आरोग्य दिन 2025ची थीम: 2025 च्या जागतिक आरोग्य दिनाची थीम 'निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य' अशी निश्चित करण्यात आली आहे. ही थीम माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करते आणि माता आणि अर्भकांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देऊन आणि प्रतिबंधित करून मृत्युदर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व आणि फायदे जाणून घ्या: हा दिवस लोकांना विविध आरोग्य समस्या, त्यांचे प्रतिबंध आणि उपचार याबद्दल शिक्षित करण्यात आणि जागरूकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच, जागतिक आरोग्य दिन सरकारे आणि संघटनांना आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि त्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरित करतो.

आंतरराष्ट्रीय सहकार्य: जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वयाला प्रोत्साहन देतो.

निरोगी जीवनशैलीचा प्रचार: हे लोकांना निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि इतर निरोगी सवयींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते.

रोग प्रतिबंधक: जागरूकता आणि योग्य माहितीद्वारे अनेक संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंधित करण्यास मदत करणे.

वैयक्तिक आणि सामुदायिक आरोग्य सुधारा: जागतिक आरोग्य दिन शेवटी, या दिवसाचे उद्दिष्ट वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर आरोग्य आणि कल्याण सुधारणे आहे. म्हणूनच, असे म्हणता येईल की जागतिक आरोग्य दिन हा एक महत्त्वाचा जागतिक उपक्रम आहे जो आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल आणि इतरांच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतो.

हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे आरोग्य सेवांबद्दल जागरूकता वाढवणे, मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्रोत्साहन देणे, जगभरातील आरोग्य धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी दबाव निर्माण करणे इ.





LIBRARIAN
MR.U.D. MULANI
SND POLYTECHNIC
YEOLA-423401





PRINCIPAL
PROF.U.B JADHAV
SND POLYTECHNIC
YEOLA-423401